

विभागीय चौकशी प्रकरणात अपचा-याच्या
वतीने सेवेत असलेल्या कर्मचा-यास व सेवा-
निवृत्ति कर्मचा-यास "बचाव सहायक"
महणून मदत करण्यास परवानगी देणेवाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक, क्रमांक-सीडीआर-1091/653/42-91/अकरा,
मंत्रालय, मुंबई 400 032. दिनांक 21 ऑक्टोबर 1993.

वाचा: - शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीडीआर-1089/1027/प्र.क्र. 38 /अकरा, दिनांक 90
3 नोव्हेंबर 1990.

शासन परिपत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 येथील नियम 8(8) मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-याला त्याच्या वतीने विभागीय चौकशीचे प्रकरण सादर करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना बचाव सहाय्यक महणून मदत करण्यास सामान्य प्रशासन विभागाच्या घरील दिनांक 3 नोव्हेंबर 1990 च्या परिपत्रकान्वये काही अटीवर परवानगी देण्यात आली आहे.

2. शासनाच्या आता असे निर्दर्शनास आले आहे की, काही शासकीय कर्मचारी एकाच वेळी अनेक विभागीय चौकशी प्रकरणात त्यांच्या जिल्ह्याखेठीज इतर जिल्ह्यात अपचा-याच्या घतीने "बचाव सहाय्यक" महणून काम पाहत असतात व त्यामुळे विभागीय चौकशी पूर्ण होण्यास विलंब होतो. तसेच त्याला वारंवार साक्षीसाठी अन्यथ जावे लागत असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन शासकीय कामावर विपरीत परिपाम होतो. बचाव सहाय्यकाचे काम करणा-या शासकीय कर्मचा-याचे दैनंदिन शासकीय कामकाज सुरक्षीत चालण्यासाठी शासन आता अशा सूचना देत आहे की सेवेत असलेल्या शासकीय कर्मचारी यांना एकाच वेळी जास्तीत जास्त दोन विभागीय चौकशी प्रकरणात बचाव सहाय्यक महणून काम करण्यास परवानगी देण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना बचाव सहाय्यक महणून परवानगी देताना दिनांक 3 नोव्हेंबर 1990 च्या शासन परिपत्रकातील अटीवरोवर खालील अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी.

- (1) सेवानिवृत्त शासकीय अधिका-यांचा/कर्मचा-यांचा या प्रकरणाशी सुरुवातीच्या चौकशीच्या टप्प्यात अथवा त्यांच्या अधिकृत कामाचा भाग महणून कोणत्याही प्रकारे संबंध घालेला असता कामा नये.
- (2) सेवानिवृत्त शासकीय अधिका-याने/कर्मचा-याने एकाच वेळी 5 ऐक्षा जास्त प्रकरणात बचाव सहाय्यक महणून काम करु नये. सेवानिवृत्त शासकीय अधिका-याने/कर्मचा-याने त्यांच्याकडे विचारजीन

(कृ.मा.प.)

प्रकरणासह 5 पेक्षा जास्त प्रकरणे नाहीत याबद्दल चौकशी अधिका-याचे समाधान करून दिले पाहिजे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ.ग. मंडपे,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई

* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई

* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई

* सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व मंश्वरालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.

* पत्राने.
